

30th April, 2021

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

BSE Company Code: 520155

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper clippings containing the Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020 published by the Company in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on 30th April, 2021.

The said newspaper clippings are also available on the website of the Company www.starlog.in

Mumbai

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully,

For Starlog Enterprises Limited

Pranali Sulakhe

Helakhe

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

## STARLOG ENTERPRISES LIMITED

### Tel: +91-22-23665333 Fax: +91-22-23649236 Email: hg@starlog.in Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578 STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 **Quarter Ended** Nine Months Ended Year ended **Particulars** 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.03.2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 1. (a) Revenue from Operations 4,573.01 4,289.49 12,213.65 14,429.21 19,191.62 (b) Other Income 42.62 719.64 186.03 1.585.40 4,487.09 4,808.78 4,332.11 12,933.29 14,615.24 20,777.02 **Total Income** 2. Expenditure: 409.10 1.203.55 1.226.21 a. Employee Cost 522.35 362.97 b. Operation and Administration Cost 3,300.40 3,376.29 4,764.51 9,304.35 12,350.74 15,026.63 c. Finance Cost 1.567.53 1.776.26 4.738.63 4.986.11 1,599.57 d. Depreciation 720.49 727.16 782.11 2,176.72 2,380.30 6,033.95 7,731.99 17,423.24 20,943.35 26,465.87 e. Total (a to d) 6,142.81 3. Profit/(Loss) before exceptional items and tax (1,655.71) (1,225.17) (3,399.89) (4,489.96) (6,328.10) (5,688.85 4. Exceptional Items (177.59)20.57 5. Profit/(Loss) before tax (1,655.71) (1,225.17) (3,399.89) (4,489.96) (6,505.69) (5,668.28) 6. Tax Expense: a. Current Tax Expens -18.080.35 0.35 0.71 b. Deferred Tax Expense **Total Tax Expense** (18.08)0.35 0.35 0.71 0.93 7. Profit/(Loss) after tax (1,656.07) (1,225.53) (3,400.60) (4,491.02) (6,506.62) (5,686.36 8. Other Comprehensive income (net of tax) a. Items that will not be reclassified to profit or loss 6.73 b. Items that will be reclassified to profit or loss 9. Total Other Comprehensive income (net of tax) 6.73 10. Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive Income for the period) (1,656.07) (1,225.53) (3,400.60) (4,491.02) (6,506.62) 11. Profit / (Loss) attributable to: Owners of Starlog Enterprises Limited (1,334.02) (1,026.69) (2,078.69) (3,658.17) (4,551.23) (4,130.75 (832.85) (1,955.40) (1,555.61 Non-controlling interests (322.04) (198.83) (1,321.91) 12. Other comprehensive income attributable to: Owners of Starlog Enterprises Limited (4.85)Non-controlling interests 13. Total comprehensive income attributable to: Owners of Starlog Enterprises Limited (1,334.02) (1,026.69) (2,078.69) (3,658.17) (4,551.23) (4,119.17)Non-controlling interests (322.04) (198.83) (1,321.91) (832.85) (1,955.40) (1,560.46 14. Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each) 1,197.00 1,197.00 1,197.00 1,197.00 1,197.00 Reserves Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous accounting year (79.45)15. Earnings per equity share (for continuing and discontinued operations) (Not Annualised) (In Rs.) (34.42 a. Basic (11.14)(8.58)(17.37)(30.56)(38.02)b. Diluted (34.42 (11.14)(8.58)(30.56)(38.02)(17.37)

Starlog Enterprises Limited

141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Narlman Point, Mumbal 400021, India


- 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at thei meeting held on 28th April 2021.
- The results for the quarter ended 31st December, 2020, have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company in compliance with the requirement of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
   This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed
- under section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

  4. The financial results for the Nine months ended 31st December, 2020, of West Quay Multiport Pvt. Ltd. ("herein after referred as a subsidiary
- 4. The linancial results for the Nine months ended 31st December, 2020, of West Quay Multiport PVI. Ltd. (herein after referred as a subsidiary company") and South West Port Limited ("herein after referred as a Associates company") are not received by Starlog Enterprises Ltd. ("Holding company") and financial result of subsidiary and associates companies is not included in consolidated financial results.
   5. Louis Dreyfus Armateurs SAS ("LDA") has made equity investment in Alba Asia Private Limited ("AAPL") which is pending for allotment. On allotment, AAPL will cease to be joint venture of the Company and become subsidiary of LDA. Financial result of AAPL is not received by the company, hence not included in consolidated financial result.
- 6. The holding company has prepared consolidated financial statement, based on the financials results which are yet to be approved by the board of the respective Companies. i.e Starlift Services Pvt. Ltd., Dakshin Bharat Gateway Terminals Pvt. Ltd.("DBGT"), India Ports & Logistics Pvt. Ltd.("IPL"), Starport Logistics Ltd., ABG Turnkey Pvt. Ltd and Kandla Container Terminal Pvt. Ltd.
- 7. As on 31st March,2020, The company's current liabilities are in excess of it's current assets by Rs. 25,821 lakhs and company has incurred losses of Rs. 4491.02 lakhs up to 31st December,2020(year to date). The Group has plans to mitigate the gap between its current assets and current liabilities which is mainly on account of current maturities of long term debts, by monetizing some of its fixed assets, entering into settlement agreements with lenders and refinancing its current borrowing so as to enable the group to meet its short term oligations.
- 8. The Company has operated only in one reportable segment.
- 9. Covid 19 pandemic had been rapidly spreading throughout the world. The Government of India has taken significant measures to control the spread of virus which included complete lockdown and restrictions in activities. This affected the Company's operations considerably during the nine month ended 31st December, 2020, and impacted the revenue and operations of the Company during the period. The Company is monitoring the situation closely. Since it is a dynamic and fast changing situation, the actual impacts in the future may be different from those estimated as at the date of approval of these financial results.
- 10. The above consolidated financial results are available on the company website www.starlog.in and also on the website of BSE (www.bseindia.com)

  Starlog Enterprises Limited

ace: Mumbai

Place: Mumbai Date: April 29, 2021 Saket Agarwal Managing Director





Health problems are a very common occurrence nowadays, due to stress, tension and food habits of people today. People are always looking to medicines to treat these problems, but often end up with side effects. That's where Vana Naturals range of products aims at treating these problems through a holistic manner through completely natural and plant based

ingredients. These formulas that are curated by our set of ayurvedic vidatha's are aimed at providing a sense of nourishment to your body through natural ingredients that not only help to solve your problems but encourage you to lead life in a healthier fashion.

Visit our website

www.vananatural.com

or DM us on Instagram

evana.natural for orders

and more information



Many people want strong and healthy hair, how fast it grows depends on factors like age, health, genetics and diet. Our special formula ensures you have all the nutrients required for a strong and healthy set of hair.





STRAIGHT FROM THE ROOTS OF MOTHER NATURE



A healthy gut contributes to a strong immune system, heart health, brain health and has numerous other benefits. This special formula helps keep your gut in prime condition



Hair fall and hair thinning is an issue that plagues majority of our population. We at Vana Natural have come up with the perfect formula to prevent the same. Make this a part of your daily bath routine.



A strong immunity is paramount. It keeps colds, the flu, and other seasonal infections at bay. We have come up with the perfect formula to add to your diet, to keep you healthy and stregthen your immune system.



Good sound sleep is of utmost importance and with Vana Natural's special formula you can sleep well and declutter your mind due to the calming effects of this formula.

Use Code INDIAEXP05(For Indian Express readers) to avail an extra 5% off on our products

financialexp.epap.in

## रेल्वेने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी कोविड रुग्णांकरिता २२ अतिरिक्त डबे केले कार्यान्वित

नवी दिल्ली, दि.२९ कोविड विरोधात देशाच्या एकत्रित लढ्याला अधिक बळ देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आपल्या बह आयामी उपक्रमांमधून ६४,००० खाटांची सोय असलेले सुमारे ४००० विलगीकरण डबे तैनात केले आहेत. राज्यांबरोबर समन्वित काम करण्यासाठी आणि शक्य तितक्या जलदगतीने पोहोचण्यासाठी रेल्वेने विकेंद्रित योजना आखली असून त्याद्वारे संलग्न कृतीसाठी विभागांना सामंजस्य करारावर काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या जाळ्यात मागणी असलेल्या ठिकाणी हे विलगीकरण डबे सहजपणे हलवता येणार आहेत. यानुसार, राज्यांच्या मागणीनुसार सध्या २९९० खाटांची सोय असलेले १९१ डबे विविध राज्यांना कोविड रुग्णासाठी देण्यात आले आहेत. विलगीकरणाची सोय असलेले हे डबे सध्या दिल्ली, अजनी आयसीडी आणि नंदूरबार तर इंदूरजवळच्या तीही

इथे उपयोगात आहेत.

रुट मोबाइल लिमिटेड

कंपनी ओळख क्रमांक: U72900MH2004PLC146323 नोंदणीकृत कार्यालय: 4 थ डायमेंशन, 3 रा मजला, नाइंडस्पेस, मालाड (पश्चिम), मुंबई 400064

फोन: (022) 4033 7676 | फॅक्स: (022) 4033 7650 वेबसाइट: www.routemobile.com | ईमेल: investors@routemobile.com सूचना

. सेबीच्या नियमन 47 (वाचनाची निवेदने व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली 2015 नुसार नियम 29 नुसा अधिसूचना रेण्यात आली आहे, त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली जाइंछ (व्हिडिओ कॉन्फरन्स / अन्य ऑडिओ- व्हिज्युअल म्हणजे) **मंगळवार, 18 मे 2021** रोजी, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाच्या कंपनीच्या लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा विचार करण्यास आणि मंजर करण्यासाठी आणि अंतिम लाभांशाच्या शिफारसीवर विचार करण्यासाठी. ३१ मार्च २०२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश, काही असल्यास, सूचनेवर विचा <sub>करण्यात</sub> येईल.

सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, 2015 च्या नियम 46(2) च्या अनुषंगाने गहिती कंपनीच्या <u>www.routemobile.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असून बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाइट वरून मिळवता येईल. रुट मोबाइल लिमिटेडसार्ठ

दिनांक : एप्रिल 29, 2021 स्थान : मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका

ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचेद्वारे शासनाकडे नोंदणीकृत

असलेल्या आणि त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेमध्ये एम.सी.जी.एम

व्हेंडर असणाऱ्या कंत्राटदारांकडून एकूण ०४ कामांकरिता अंदाजित

रू.६२४३०८४ रक्कमेची/रक्कमेच्या निविदा आमंत्रित करण्यात येत

आहेत; तसेच त्या कंत्राटदारास रू.१ लाखाच्या कामाची

कार्यप्रणवताची हमी देऊन आवश्यक ती निविदा माहिती व ई-निविदा

प्रक्रियेसाठी www.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given on behalf of our client, Smt. Kantadevi Kantilal Jain, Mr. Anil Kantilal Jain & Mr. Ankit Kantilal Jain, who purchased Flat

No. 7, admg.76.39 Sq. Mts. equivalent to 822 sq. ft. built up, 2nd floor, Building No. 2, in Satya Sonal CHSL (Sonal Apartment), Constructed on

Land bearing CTS No. 378 situated at Jayprakash Nagar Road No. 2, Goregaon (East), Mumbai – 400 063 (Said Flat) vide Registered

Agreement for Sale dated 06.04.2021 (BRL-4/5359/2021) from Mr. Dhanji Champshi Gala & Mr. Dhanji Champshi Gala, Mrs. Nikita Rajesh Shah, Mr. Mayur Dhanji Gala & Mrs. Urvashi Kunal Shah. My

client states that Parvati D. Gala expired on 01.01.2015 and living behind her Mr. Dhanji Gala, Mrs. Nikita Rajesh Shah, Mrs. Urvashi Kunal Shah

and Mr. Mayur Dhanji Gala as the only legal heirs and related to each

If any person having claim, right, title or interest of any nature

whatsoever in the above said Flat and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge,

lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 7 days from the publication of this notice to Venkateshwara Law Associates, 2008,

laware Infotech Park, Plot no. 39/3, Sector 30A, Vashi, Navi Mumba

VENKATESHWARA LAW ASSOCIATES

Office No. 2008, Haware Infotech Park, Plot No. 39/3, Sector 30A,

Vashi, Navi Mumbai - 400 703.

400 703., failing which, the claim of the such person/s, if any, will deemed

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्रीमती दिपीका चेतन वेजानी आणि (२) श्री. चेतन जयसुखलाल वेजानी, र/ठि.: फ्लॅट क्र.९०६. दिव्य पार्श्व को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. हरिदास नगर. साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे क्र.बीआरएल-२/४८१९/ २०२१ अंतर्गत उपनिबंधक, बोरिवली क्र.०२ (मुंबई) यांचे समक्ष दिनांक १९.०४.२०२१ रोजी नोंदणीकृत दिनांक ३१.१२.२०२० रोजीचे विक्री करारनामाअंतर्गत फ्लॅट क्र.२०२ क्षेत्रफळ सुमारे ६८१.५७ चौ.फु. (रेरानुसार कार्पेट), २रा मजला, शुभ आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पारेख लेन, एस.व्ही. रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, इमारतीमध्ये तळ + वरील ४ मजले लिफ्टशिवाय, सर्व्हे क्र.९८ हिस्सा क्र.८, प्लॉट क्र.०३, सीटीएस क्र.७१, ७१/१ ते ७१/१२, गाव मालाड (उत्तर)

तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर (यापुढे

सदर पलॅट म्हणून संदर्भ) ही जागा मालकी तत्त्वावर श्री. अल्केश हिमतलाल गांधी

यांच्याकडून (हस्तांतरकर्ता) आणि (१) श्री. पंकज हिमतलाल गांधी, (२) श्री. चेतन

हिमतलाल गांधी, (३) श्री. राजेश हिमतलाल गांधी (निश्चिती पक्षकार) यांच्याकडून

माझे अशिलांनी नमृद केले आहे की, मे. ए.बी. बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट

लिमिटेड आणि श्री. अल्केश हिमतलाल गांधी (विकासक) ज्यांनी श्री. अल्केश

हिमतलाल गांधी यांना सदर फ्लॅट वाटप केला होता, यांच्या दरम्यान झालेला

क्र.बीआरएल-२-८३४-२०१४ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक १ फेब्रुवारी, २०१४ रोजीचे

माझे अशिलांनी येथे नमुद केले आहे की, श्री. अल्केश हिमतलाल गांधी हे **सुद्धा शुभ** 

आशिष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य झाले आहेत आणि

सदर सोसायटीने श्री. अल्केश हिमतलाल गांधी यांना अनुक्रमांक ०२१ ते ०२५ धारक

रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स असलेले दिनांक १५

सर्वसामान्य जनतेस येथे कळविण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट

किंवा सदर भागप्रमाणपत्राबाबत वारसाहक, परिरक्षा, मृत्युपत्र, बक्षीस, विक्री, तारण अधिभार, न्यास, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा ताबा, अधिभार, परवाना, लिस

पेन्डन्स, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार

असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत खालील

स्वाक्षरीकर्तांना त्यांच्या कार्यालयात त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजांसह सादर

करावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि

स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता करारनामा झाला होता.

सप्टेंबर, १९६९ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.०५ सुद्धा वितरीत केले.

माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

to have been waived and/or abandoned for all intents and purpose

Date: 30/04/2021

खरेटी केली आहे

**ठिकाण:** मुंबई

**दिनांक:** ३०.०४.२०२१

other by blood and there are no other legal heirs and representative.

पीआरओ/१८०/जाहि./२०२१-२२

प्रमुख लीगल, कंपनी सचिव आणि कंप्लायंस अधिकारी

routemobile

apcotex

31st March 2021.

www.nseindia.com

Place: Navi Mumbai

Date: 28th April, 2021

कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख

स्थापना/नोंदणीकरण झाले आहे

/मर्यादित दायित्व ओळख क्रमांक

६ अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख

कॉर्पोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ

परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक

मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे

ारिसमापकाचे पत्ता व ई-मेल

गपरावयाचे पत्ता व ई-मेल

११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख

न्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको

कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक

प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता

कॉर्पोरेट ऋणकोचे नोंटणीकत कार्यालय व पत्ताः १९ महावीर नगर एन एच

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI

(LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that that a

meeting of Board of Directors of the Company is scheduled to

be held on Thursday, the 6th May 2021 inter-alia to consider

. To consider and approve the audited financial results and

financial statement for the quarter and financial year ended

To consider and recommend final dividend, if any, for the

The information contained in this notice is also available on

the company's website www.apcotex.com and on the website

of the Stock Exchanges, www.bseindia.com and

जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी (लिक्वीडेशन प्रोसेस) रेंग्युलेशन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये)

इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड यांच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

२६.०५.२००९

इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड

कंपनी निबंधक, अहमदाबाद

गजरात-३९६१९५. भारत.

नंदीश सुनिलभाई विन

२०२०-२०२१/१३२७०

१२.0४.२0२१

२७.०५.२०२१ येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १२.०४.<sup>२</sup>०२१ **इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड**च्या परिसमापन प्रारंभार आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ-न्यायालय १ यांनी दिला आहे.

**इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड**च्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमुर त्त्यावर परिसमापकाकडे २७ **मे,** २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे टाव्याचे परावे फक्त विद्यत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंनी त्यांच्य

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

यु२९१००जीजे२००९टीएलसी०५७०५३

पत्ताः कार्यालय क्र.३३-ए, विद्या विला कंपाऊंड, जून

१२.०४.२०२१ (२७.०४.२०२१ रोजी आदेश अपलोड)

नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र, भारत

**नोंद.क्र.**:आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी०२११७/

पत्ता: सी/५३, शांती निकेतन रो हाऊस, सागर कॉम्प्लेक्स समो

स्नेह संकुल वाडीच्या बाजुला, आनंद महल रोड, सुरत-३९५००९

पत्ता: सी/५३, शांती निकेतन रो हाऊस, सागर कॉम्प्लेक्स समोर

स्नेह संकुल वाडीच्या बाजुला, आनंद महल रोड, सुरत-३९५००९

परिसमापकाचे नाव व स्वाक्षरी : नंदीश सनिलभाई विन

ई–मेलः ip.nandish.vin@gmail.com

ई-मेलः ip.nandish.vin@gmail.com

By order of the Board

Anand V. Kumashi

Company Secretary

For Apcotex Industries Limited

financial year ended 31st March 2021.

apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi,
Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800
www.apcotex.com Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

## जाहीर सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येते की, **मे. गोल्ड सील होल्डींग्ज प्रा.लि.,** कंपनी कायदा अंतर्गत स्थापना, नोंदणी क्र.०४२७१४ व सीआयएन क्र.:यु६७१२०एमएच१९८७पीटीसी०४२७१४ हे निवासी ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.८०२, ८वा व ९वा मजला, बी विंग, क्षेत्रफळ १६४५ चौ.फ्. फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई–४०००१३ तसेच एक कारपार्किंग जागा आणि फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.चे अनुक्रमांक १३१ ते १३५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे प गुर्णपणे भरणा केलेले शेअर्स समाविष्ट भागप्रमाणपत्र क्र.२४, <u>सीएस क्र.१४१ (भाग), लोअर</u> <u>परळ विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जी (दक्षिण) वॉर्ड</u> अंतर्गत करनिर्धारित असलेल्या जागेचे मालक आहेत, यांनी आमचे अशिलाकडे त्यांचे ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.८०२, ८वा व ९वा मजला, बी विंग, फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तसेच एक कारपार्किंग जागा व ५ शेअर्स जे नॅशनल को–ऑप. बँक लि.चे तारण प्रलंबित कर्ज व्यतिरि<del>त</del> सर्व अधिभार व दायित्वापासून मुक्त आहेत त्यातील त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हित व लाभ यासह विक्री, हस्तांतर करू इंच्छित आहेत

कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस तसेच कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्थेस ड्युप्लेक्स फ्लंट क्र.८०२, ८वा व ९वा मजला, बी विंग, फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००९३ तसेच एक कारपार्किंग जागा आणि ५ शेअर्स किंवा सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतरण न्यास, भाडेपट्टा, कर्ज, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्क, ताबा, लिव्ह ॲण्ड लायसन्स वहिवाट, गहाणवट, तारण, वारसाहक्क, मृत्युपत्र, परिरक्षा, न्यास, ताबा, व्यवसाय, पारिवारीव यवस्था/तजवीज/फाळणी, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचे हकूमनामा आणि/किंवा आदेश, निवाडा, लिस पेन्डन्स, कंत्राट, विक्री करारनामा, एमओयु, भागीदारी, जमा न केलेले शासकीय कर व जीएसटी व मुद्रांक शुल्क, कोणतीही व्यवस्था किंवा अन्य इतर प्रकारे. फक्त नॅशनल को-ऑप. बँक लिमिटेडचे प्रलंबित तारण कर्ज व्यतिरिक्त, कोणताही अधिकार, हक्क, हित दावा, मागणी असल्यास त्यांनी त्यांचे दावे योग्य स्वरुपात वैध व कायदेशीर दस्तावेजी पुराव्यांसः लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <u>१४ दिवसात</u> खालील स्वाक्षरीकर्ता <mark>व्ही.एन</mark> **गोलवाला ॲण्ड कंपनी,** ॲडव्होकेटस् यांना कळवावे, अन्यथा ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.८०२, ८वा व ९वा मजला. बी विंग. फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. या जागेचे विक्री व हस्तांतर असे अधिकार, हक्क, लाभ, हित, दावा आणि/किंवा मागणी विचारात । घेता पूर्ण केले जाईल आणि असे दावा व मागणी जर सूचना कालावधीपासून १४ दिवसार उद्भवल्यास रद्द, माघारी घेतले, अवैध, अयोग्य आहेत असे समजले जाईल.

व्ही.एन. गोलवाला ॲण्ड कं., ॲडव्होकेटस् चेतन व्ही. गोलवाल दिनांक: ३०.०४.२०२१ खरेदीदारांचे वकील ३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी, डॉ. डी.बी. मार्ग, मुंबई-४००००८ ई-मेलः cvgolwala@gmail.com

जनसंपर्क अधिकारी



# नोंद.क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०२११७/२०२०-२०२१/१३२७० Starlog Enterprises Limited

दिनांक: ३०.०४.२०२१

141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai 400021, India Tel: +91-22-23665333 Fax: +91-22-23649236 Email: hq@starlog.in Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 ₹. In Lakhs except per share data

				<. in Lakins	except per	Snare data
	Quarter Ended			Nine Mon	Year ended	
Particulars			31.12.2019 (Unaudited)			
1. (a) Revenue from Operations	4,148.47	4,573.01	4,289.49	12,213.65		
(b) Other Income	338.62		42.62	719.64		
Total Income	4,487.09	4,808.78	4,332.11	12,933.29	14,615.24	20,777.0
2. Expenditure:						
a. Employee Cost	522.35	362.97	409.10	1,203.55		1,586.3
b. Operation and Administration Cost	3,300.40		4,764.51		12,350.74	
c. Finance Cost	1,599.57	1,567.53	1,776.26	4,738.63		6,766.9
d. Depreciation	720.49		782.11	2,176.72		3,085.9
e. Total (a to d)	6,142.81	6,033.95	7,731.99		20,943.35	
3. Profit/(Loss) before exceptional items and tax	(1,655.71)	(1,225.17)	(3,399.89)	(4,489.96)	(6,328.10)	(5,688.85
4. Exceptional Items		-	-	-	(177.59)	20.5
5. Profit/(Loss) before tax	(1,655.71)	(1,225.17)	(3,399.89)	(4,489.96)	(6,505.69)	(5,668.28
6. Tax Expense:						
a. Current Tax Expense	0.35	0.35	0.71	1.06	0.93	-18.0
b. Deferred Tax Expense	-	-	-	-	-	
Total Tax Expense	0.35	0.35	0.71	1.06	0.93	(18.08
7. Profit/(Loss) after tax	(1,656.07)	(1,225.53)	(3,400.60)	(4,491.02)	(6,506.62)	(5,686.36
8. Other Comprehensive income (net of tax)						
a. Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	6.73
b. Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	
9. Total Other Comprehensive income (net of tax)	-	-	-	-	-	6.73
10. Total Comprehensive income for the period						
(Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive						
Income for the period)	(1,656.07)	(1,225.53)	(3,400.60)	(4,491.02)	(6,506.62)	(5,679.63
11. Profit / (Loss) attributable to:						
Owners of Starlog Enterprises Limited		(1,026.69)			(4,551.23)	
Non-controlling interests	(322.04)	(198.83)	(1,321.91)	(832.85)	(1,955.40)	(1,555.61
12.Other comprehensive income attributable to:						
Owners of Starlog Enterprises Limited	-	-	-	-	-	11.58
Non-controlling interests	-	-	-	-	-	(4.85
13. Total comprehensive income attributable to:						
Owners of Starlog Enterprises Limited			(2,078.69)		(4,551.23)	
Non-controlling interests	(322.04)	(198.83)	(1,321.91)	(832.85)	(1,955.40)	(1,560.46
14. Paid Up Equity Share Capital						
(Face Value Rs. 10/- Each)	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00
Reserves Excluding Revaluation Reserves as per						
Balance Sheet of previous accounting year		-	-	-	-	(79.45
15. Earnings per equity share (for continuing and						
discontinued operations) (Not Annualised) (In Rs.)		-		-	-	
a. Basic	(11.14)	(8.58)	(17.37)	(30.56)	(38.02)	(34.42
b. Diluted	(11.14)	(8.58)	(17.37)	(30.56)	(38.02)	(34.42)

. The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at the meeting held on 28th April 2021.

The results for the quarter ended 31st December, 2020, have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company in compliance with the requirement of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescriber under section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognized accounting practices and policie to the extent applicable The financial results for the Nine months ended 31st December, 2020, of West Quay Multiport Pvt, Ltd. ("herein after referred as a subsidiar

company") and South West Port Limited ("herein after referred as a Associates company") are not received by Starlog Enterprises Ltd.("Holding company") and financial result of subsidiary and associates companies is not included in consolidated financial results.

Louis Dreyfus Armateurs SAS ("LDA") has made equity investment in Alba Asia Private Limited("AAPL") which is pending for allotment. On allotment, AAPL will cease to be joint venture of the Company and become subsidiary of LDA. Financial result of AAPL is not received by the company, hence not included in consolidated financial result.

The holding company has prepared consolidated financial statement, based on the financials results which are yet to be approved by the board of the respective Companies. i.e Starlift Services Pvt. Ltd., Dakshin Bharat Gateway Terminals Pvt. Ltd. ("DBGT"), India  $Ports\ \&\ Logistics\ Pvt.\ Ltd.\ ("IPL"),\ Starport\ Logistics\ Ltd.,\ ABG\ Turnkey\ Pvt.\ Ltd\ and\ Kandla\ Container\ Terminal\ Pvt.\ Ltd.$ As on 31st March,2020, The company's current liabilities are in excess of it's current assets by Rs. 25,821 lakhs and company has

incurred losses of Rs. 4491.02 lakhs up to 31st December, 2020 (year to date). The Group has plans to mitigate the gap between its current assets and current liabilities which is mainly on account of current maturities of long term debts, by monetizing some of its fixed assets, entering into settlement agreements with lenders and refinancing its current borrowing so as to enable the group to meet it

The Company has operated only in one reportable segment.

Covid - 19 pandemic had been rapidly spreading throughout the world. The Government of India has taken significant measures to control the spread of virus which included complete lockdown and restrictions in activities. This affected the Company's operations considerably during the nine month ended 31st December, 2020, and impacted the revenue and operations of the Company during the period. The Company is monitoring the situation closely. Since it is a dynamic and fast changing situation, the actual impacts in the future may be different from those estimated as at the date of approval of these financial results.

0.The above consolidated financial results are available on the company website www.starlog.in and also on the website of BSE

Starlog Enterprises Limited

Date: April 29, 2021

(PUBLIC NOTICE)

rnis is to inform the Public that my client Shri /irendra Chandrakant Shah (HUF) through ts Karta Shri. Virendra Chandrakant Shah had reported about lost / misplaced of his original Agreement for Sale of Flat No. 303, Brd Floor, admeasuring 350 Sq. Ft, Super Built Up area in the Society known as Mahendra Krupa CHSL, situated at Koliwada, Ram Mandir Road, Bhayandar (West), Thane 401 101, constructed on land bearing C.T.S No. 325, Village - Bhayandar, Dist. Thane ("The said Flat") as on 04/02/2021 has been found and in custody of my client.

Mastek **\***●

Place: Bhavandar

Date:30/04/2021

Adv. Anilkumar M. Marlecha

## PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Share Certificate No. 9 dt. 18-6-1966 in Origina ontaining 5 shares of Rs, 50 each in respec of Flat No. 35-C, 4th Floor, situated at 27 Nesbit Road, Mazgaon Terrace CHS Ltd. Mazgaon Mumbai - 10 In the names of Shr Firoz Abdulkader Presswala & Late Mrs. Sabera Firoz Presswala has been lost/ nisplaced and an application has been made by him to the Society for issue of duplicate share certificate. The Society invites claims or objections (in writing) for the same within a period of 14 days from the publication of this notice. if no such letter is received in this period the Society shall be free to issue Duplicate Share Certificate.

ACTIVE TIMES (English) Dated 03/03/202 nd (2) MUMBAI LAKSHADEEP (Marathi Dated 03/03/2021 published by the undersigned for my client ARUN KUMAR MAGANLAL SANGHVI, wherein due to ypographical error Agreement Dated 28/07/1980, entered into between **M/s** NAZIR ABDULLA & Sons and Mrs KUMUDABAI R. ULMAN forming chain o tle of said Flat No. 201, 2nd Floor, Building C. Aashiana CHS Ltd., I.C. Colony, Boriya (West), Mumbai- 400103, is written a: 28/07/1986, instead of 28/07/1980 and ccordingly notified through orrigendum which please be noted by on Sd/- Advocate Mr. N.R. Pande Mobile No. 9869049486 Date: 30/04/202

मास्टेक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अहमदाबाद-३८०००६. **दूर.:**+९१-७९-२६५६४३३७**, फॅक्स:**+९१-२२-६६९५१३३१ ई-मेल: investor\_grievances@mastek.com, वेबसाईट: www.mastek.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
तपशील	३१.०३.२०२१	38.03.2020	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०
	संदर्भ टीप ३	संदर्भ टीप ३	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४८३२१	३३६६६	१७२१८६	१०७१४८
कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	९७२१	६६८६	३३९३३	१६८१५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	९७२१	४९३१	३३९३३	१४४०८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	৬५७१	३८९४	२५१७५	११३८१
कालावधीकरिता एकूण सर्वैकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वैकष				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७८१६	(९८९)	४८८८६	१२१४८
समभाग भांडवल	१२६२	१२१४	१२६२	१२१४
इतर समभाग	-	-	८४५९२	७७८३२
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत				
कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही) (रु.)				
१. मूळ	२४.१४	१४.0३	८४.९२	४५.२१
२. सौमिकृत	२३.२८	१३.३३	۷۶.۷۷	४२.९३

.वरील लेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत आहेत आणि भारतीय लेखाप्रमाण (इंड एएस) अंतर्गत तयार करण्यात आले आहेत आणि नंतर संचालक मंडळाच्या दिनांक २८ एप्रिल, २०२१ रोजी झालेल्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले.

.मास्टेक लिमिटेडचे इंड एएसअंतर्गत लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षसंदर्भात प्रमुख माहिती खालीलप्रमाणे: **(रु. लाखात)** 

	सपलली	संपलली	सपलल	सपलल
	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
तपशील	३१.०३.२०२१	38.03.7070	३१.०३.२०२१	38.03.2020
	संदर्भ टीप ३	संदर्भ टीप ३	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
र्कूण उत्पन्न	६२४३	५५८६	२२२०१	२१२३०
करपूर्व नफा	८५७	१५१८	३३९६	३३८३
कर खर्च	303	383	१७५०	६३८
करानंतर निव्वळ नफा	५५४	१२०५	१६४६	રહ૪५
उपत्येक वित्तीय वर्षाच्या अंतिम तिमाहीकरिताचे आकर्	हे हे संपर्ण विनी	य वर्ष आणि स	गंबंधित वित्तीय	वर्षाच्या ततीय

तिमाहीपर्यंत पुनर्विलोकीत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

.सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mastek.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता मास्टेक लिमिटेड

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

सही/-

अशांक देसाई

ठिकाण: मुंबई दिनांक: २८ एप्रिल, २०२१

> SINDU VALLEY TECHNOLOGIES LIMITED CIN: L65990MH1976PLC018902

Regd Office: 46 Mulji Jetha Building, 187 Princess Street, Mumbai - 400 002. Tel: 022-22610052; e-mail : sinduvalley76@gmail.com

POST OFFER ADVERTISEMENT

This advertisement is being issued by Arihant Capital Markets Limited, Manager to the Offer on behalf of Bhadra Paper Mills Limited ("Acquirer") pursuant to Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations 2011, as amended ("SEBI SAST Regulations") in respect of Open Offer to acquire up to 1,82,000 Equity Shares of face value Rs. 10/- each ("the Open Offer"), constituting 26% of the fully diluted voting Equity Share Capital of SINDU VALLEY TECHNOLOGIES LIMITED ("Target Company") at a price of Rs. 21.50 per Equity Share. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned Offer and corrigendum to the DPS was published on December 8, 2020 and on March 26, 2021, respectively, in (a) Business Standard, all India English & Hindi editions; and (b) Mumbai Lakshadeep, Mumbai Marathi edition.

1. Name of the Target Company : Sindu Valley Technologies Limited : Bhadra Paper Mills Limited 2. Name of the Acquirers Persons Acting in Concert Name of Manager to the Offer : Arihant Capital Markets Limited Name of Registrar to the Offer : Universal Capital Securities Private Limited 5.

Offer Details a. Date of Opening of the Offer: April 8, 2021

b. Date of closure of the Offer : April 26, 2021

Date of payment of consideration : Not applicable since no Equity Shares were tendered under the offer

8.	Details of Acquisition:		
Sr. No.	Particulars	Proposed in the offer document	Actual
8.1	Offer Price	Rs. 21.50	Rs. 21.50
8.2	Aggregate number of shares tendered	1,82,000	Nil
8.3	Aggregate number of shares accepted	1,82,000	Not applicable
8.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)	Rs. 39,13,000/-	Not applicable
8.5	Shareholding of the Acquirers -before Agreement / Public Announcement (No. & %)	NIL	NIL
8.6	Shares Acquired by way of Agreement  Number  of Fully Diluted Equity Share Capital	5,14,860 73.55%	5,14,860 73.55%
8.7	Shares Acquired by way of Open Offer  Number  of Fully Diluted Equity Share Capital	1,82,000 26.00%	Nil N.A.
8.8	Shares acquired after Detailed Public Statement  Number of shares acquired  Price of the shares acquired  of the shares acquired	NIL	NIL
8.9	Post offer shareholding of Acquirers  Number  Moritary Share Capital	6,96,860 99.55%	5,14,860 73.55%
8.10	Pre & Post offer shareholding of the Public	Pre-Offer 1,85,140 (26.45%) Post-Offer 3,140 (0.45%)	Pre-Offer 1,85,140 (26.45%) Post-Offer 1,85,140 (26.45%)

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for fulfilling the obligations under SEBI SAST Regulations.

A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited (BSE) and at the Registered Office of the Target Company

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers: **Arihant Capital Markets Limited** 

**Arihant**Capital

#1011, Solitaire Corporate Park, Guru Hargovindji Road,

Chakala, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: 022-42254800; Fax: 022-42254880 Email: mbd@arihantcapital.com

Contact Persons: Mr. Amol Kshirsagar / Mr. Satish Kumar P

Merchant Banking Division

6.

Website: www.arihantcapital.com Saket Agarwal

Date: April 29, 2020

Managing Director

अमोल आरोते (वकील उच्च न्यायालय) २, रानडे अपार्टमेंट, सावरपाडा कॉर्नर, काजुपाडा,

बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

Place: Mumbai